

— ५ —

भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांसाठी  
ठेव संलग्न विमायोजनेमध्ये सुधारणा.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक- भनिनि-१००३/प्र.क्र.४४/२००३/१३-अ,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२,  
दिनांक- १ डिसेंबर, २००३.

### शासन निर्णय:-

भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या कुटुंबियांना विशेष सामाजिक सुरक्षा मिळावी आणि शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील बचत वाढविण्यास उत्तेजन मिळावे या हेतूने ठेव संलग्न विमा योजना, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमावलीतील नियम-३० मध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे.

२. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार शासकीय कर्मचा-यांना दि.१/१/१९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमावलीत नियम-३० मध्ये नमूद करण्यात आलेल्या ठेव संलग्न विमा योजनेच्या या संदर्भातील वित्तीय मर्यादेमध्ये बदल करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. या मर्यादा खालीलप्रमाणे सुधारण्यात येत आहेत :-

(अ) या योजनेखालील अतिरिक्त देय रकमेच्या कमाल मर्यादेत वाढ करण्यात येत असून, ही मर्यादा रुपये ३०,०००/- वरुन रुपये ६०,०००/- इतकी वाढविण्यात येत आहे.

(ब) वरील कमाल मर्यादेच्या अनुषंगाने या योजनेखालील अतिरिक्त देय रक्कम मिळण्यास पात्र होण्यासाठी शासकीय कर्मचा-यांच्या मृत्युलगत पूर्वीच्या ३ वर्षांमध्ये त्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये शिल्लकीची किमान मर्यादा देखील खालील प्रमाणे वाढविण्यात येत आहे :-

(१) वर्गणीदाराने मृत्युलगत पूर्वीच्या ३ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी ज्या पदावर व्यतीत केला असेल त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा रुपये १२,०००/- किंवा त्याहून अधिक असल्यास त्याच्या खात्यावरील शिल्लक उक्त ३ वर्षात कोणत्याही वेळी रुपये २५,०००/- पेक्षा कमी नसावी.

(२) वर्गणीदाराने मृत्युलगत पूर्वीच्या ३ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी ज्या पदावर व्यतीत केला असेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा रुपये ९,०००/- किंवा त्याहून अधिक परंतु १२,०००/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिल्लक उक्त ३ वर्षात कोणत्याही वेळी रुपये १०,०००/- पेक्षा कमी नसावी.

आवक नंबर	
विद्युत नेसेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा रुपये ३,५००/- किंवा त्याहून अधिक परंतु ९,०००/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिल्लक उक्त ३ वर्षात कोणत्याही वेळी रुपये १०,०००/- पेक्षा कमी नसावी.	(३) वर्गणीदाराने मृत्युलगत पूर्वीच्या ३ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी ज्या पदावर व्यतीत केला असेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा रुपये ३,५००/- किंवा त्याहून अधिक परंतु ९,०००/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिल्लक उक्त ३ वर्षात कोणत्याही वेळी रुपये १०,०००/- पेक्षा कमी नसावी.

(४) वर्गणीदाराने मृत्युलगत पूर्वीच्या ३ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी, ज्या पदावर व्यतीत केला असेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा रुपये ३,५००/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिल्लक उक्त ३ वर्षात कोणत्याही वेळी रुपये ६,०००/- पेक्षा कमी नसावी.

जिल्हाधिकारी कायांलूऱ आदेश दिनांक १/१२/२००३ पासून अंमलात येतील.

रत्नागिरी

परिज्ञ पाल्हांडीचे रजिस्टर पूर्वाचे आदेश निर्गमित झाल्यानंतर ३ वर्षांच्या कालावधीत एखादया वर्गणीदाराचा मृत्यू झाल्यास त्याला त्याच्या खात्यावरील कमीत कमी शिल्लक रक्कमेविषयक शर्तीमुळे हे सुधारीत आदेश लागू होत नसतील, तर

15 जून 2003 ROTA PRINT/H-953 (4000-12-03) 1

(P.T.O.)

शासन-  
प्र.लि.नि.उ.जि. जिल्हाधिकारी

५९६६३

त्याचे प्रकरणी या पुर्वीचे महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील नियम ३० लागू करावेत व सदर नियमानुसार देय असलेले फायदे संबंधितास द्यावेत.

५. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमामध्ये या प्रमाणे सुधारणा करण्याची अधिसूचना यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. भविष्य निर्वाह नियम ३० मधील इतर अटीच्या अनुषंगाने या आदेशाची अंमलबजावणी करावी.

सदर आदेश वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. ४६२/०३/सेवा-२, दि. २४/९/०३ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(भि.रा.वाढवे.)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,